

उद्योग संचालनालयांतर्गत मुंबई
कार्यालयातील गट-क व गट-ड संवर्गातील
पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता
देणेबाबत

महाराष्ट्र शासन
उद्योग, उर्जा व कामगार विभाग
शासन निर्णय क्रमांक: पदभ-२०२५/११६/प्र.क्र.५४/उद्योग-३
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक: २० मार्च, २०२५

वाचा :-

- १) उद्योग, उर्जा व कामगार विभाग शासन निर्णय : इएसटी-३४१६/प्र.क्र.६९/
उद्योग-३, दि.०७.११.२०१९
- २) उद्योग, उर्जा व कामगार विभाग शासन निर्णय : इएसटी-३४१८/प्र.क्र.६२/
उद्योग-३, दि.११.०२.२०२२
- ३) वित्त विभाग शासन निर्णय : पदनि २०१३/प्र.क्र.११/१३/विसु-१, दि.०२.०२.२०१३
- ४) वित्त विभाग शासन निर्णय : पदनि २०१३/प्र.क्र.११२/१३/विसु-१, दि.०२.१२.२०१३
- ५) वित्त विभाग शासन निर्णय : पदनि २०१३/प्र.क्र.११२/१३/विसु-१, दि.१९.१२.२०१३
- ६) उद्योग संचालनालयाचे पत्र क्र. उसं/आस्था/नियुक्ती/बाह्ययंत्रणा/२०२५/अ-१७३,
दि.२१.०२.२०२५

प्रस्तावना:

उद्योग संचालनालयाच्या आकृतीबंधानुसार मंजूर पदांपैकी एकूण १२१ पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. संदर्भाधीन वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये बाह्ययंत्रणेकडून कामे करून घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. उद्योग संचालनालयाने वाचा क्र.६ येथील पत्रान्वये GeM पोर्टलद्वारे निविदा प्रक्रिया राबवून प्रस्तावित केल्यानुसार उद्योग संचालनालयाच्या अधिपत्याखालील बृहन्मुंबई कार्यालयांतील एकूण १७ पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

उद्योग संचालनालय (मुख्यालय), मैत्री कक्ष, मुंबई प्राधिकरण विभाग या कार्यालयांतील खालील नमूद केल्यानुसार एकूण १७ पदे मे. अॅमरोटेक कन्स्ट्रक्शन सोल्युशन प्रा. लि., १-१, महेश कुलकर्णी, वेस्ट सुर्या नगर, पवई रोड, विक्रोळी, मुंबई या संस्थेकडून दि. ०१ एप्रिल, २०२५ ते दि. ३१ मार्च, २०२८ अशा ०३ वर्षांच्या कालावधीकरीता भरण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	पदनाम	एकूण संख्या	वेतन/दरमहा प्रतिव्यक्ती
१	स्वीय सहायक	०१	४४,९७९/-
२	लघुटंकलेखक	०१	२६,५९५/-
३	लिपिक टंकलेखक	११	२१,२९१/-
४	वाहनचालक	०२	२१,२९१/-
५	शिपाई	०२	१६,६४९/-
एकूण			१,३०,८०५/-
GST १८%			२३,५४४/-
संस्थेचे सेवा शुल्क ३.८५ %			५,०३५/-
एकूण			१,५९,३८४/-

२. सदर संस्थेमार्फत १७ पदे भरण्यासंदर्भात संदर्भ क्र. ३ ते ५ येथील शासन निर्णयान्वये देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे.

३. यासाठी होणारा खर्च त्या त्या लेखाशिर्षाखालील १०-कंत्राटी सेवा या उद्दीष्टाखाली त्या त्या आर्थिक वर्षामधील उपलब्ध तरतूदीतून भागविण्यात यावा.

४. वित्त विभाग शासन निर्णय क्र.-विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनियम,भाग-२, दि.१७.४.२०१५ मधील वितीय अधिकार नियम पुस्तिका-१९७८, भाग-पहिला, उपविभाग-चार मधील अनु.क्र. ११ अनुसार प्रशासनिक विभागाला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०३२०१४४५०४४२१० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(शशांक चव्हाण)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई
२. अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग), मैत्री कक्ष, उद्योग संचालनालय
३. महालेखापाल (लेखा परिक्षा/लेखा व अनुज्ञेयता) मुंबई.
४. महालेखापाल (लेखा परिक्षा/लेखा व अनुज्ञेयता) नागपूर.
५. उप सचिव (प्रशा-१), उद्योग, उर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.
६. निवडनस्ती (उद्योग-३).